

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

**मा.विधी समिती**

कार्यपत्रिका क्रमांक - २३

**सभावृत्तांत**

दिनांक - १९/०८/२०१६

- दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार, दिनांक १९/०८/२०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा. ताकवणे नंदा विकास - सभापती
२. मा. आर.एस.कुमार
३. मा. पाडाळे निता विलास
४. मा. भोईर भाऊसाहेब सोपानराव
५. मा. कुटे चारुशीला प्रभाकर

याशिवाय मा.डोईफोडे - सहा. आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला -

विषय क्र.१) रुग्णालयातील औषधे/साहित्य पॅकींगचे निरुपयोगी निकामी साहित्य/हायपोसेल्युशन विक्री करणेबाबत -

-----

दिनांक ०५/०८/२०१६ व ०८/०८/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २२) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला ऐनवेळचा विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक : १८

विषय क्रमांक : १

दिनांक : १८/०८/२०१६

विभाग - मध्यवर्ती सा.भांडार

सुचक - मा.भाऊसाहेब भोईर

अनुमोदक - मा.चारुशिला कुटे

संदर्भ:- मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.मसाभां/भांडार/कावि/१०२/२०१६, दि.१६/०८/२०१६

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत दवाखाने / रुग्णालयास वेळोवेळी वाटप केलेले साहीत्याचे पॅकिंग व औषधे पॅकिंगचे निकामी साहीत्य तसेच एक्स-रे विभागात उपलब्ध होणारे निकामी हायपोसोल्युशन कच-यात न जाता जसे उपलब्ध होईल. त्या परीमाणाचे प्राप्त दराने लेखा विभागात रक्कम भरणा करून त्याची विक्री करून मनपास आर्थिक फायदा होणार असल्याने निविदा सुचना क्रमाक 17/2015-16 अन्वये प्रसिध्द करून ऑनलाईन दर मागविण्यात आले आहेत. प्राप्त निविदाकारांमधील मनपास जास्तीत जास्त दर देवून निकामी साहीत्य विकत घेणेकामी उच्चतम निविदाकार मे. बालाजी ट्रेडर्स. यांचे दराचा तपशिल खालील प्रमाणे आहेत.

| अ.क्र. | कामाचा तपशिल   | बालाजी ट्रेडर्सयांचे प्राप्त दर |           |
|--------|--|---------------------------------|-----------|
| 1.     | रिकम्या काचेच्या बाटल्या ( सलाईन, इंजेक्शन, व्हायरल्स इ.) प्र.किलो | 1.60                            | प्र.किलो. |
| 2.     | प्लास्टिक बाटल्या व डबे (लहान / मोठे)                              | 10.00                           | प्र.किलो. |
| 3.     | पुठ्याची खोकी (पुठ्ठा)   | 5.00                            | प्र.किलो. |
| 4.     | पत्र्याचे डबे (लहान / मोठे)  | 10.00                           | प्र.किलो. |
| 5.     | लाकडी खोकी   | 1.10                            | प्र.किलो. |
| 6.     | 1 लिटरचे प्लास्टीक जार   | 18.00                           | प्र.किलो. |
| 7.     | 5 लिटरचे प्लास्टीक जार   | 20.00                           | प्र.किलो. |
| 8.     | मनपाचे सर्व रुग्णालयाकडील उपलब्ध होणारे हायपोसोल्युशन              | 35.00                           | प्र.लिटर  |
| 9.     | थर्मोकॉल बॉक्स   | 1.50                            | प्र.किलो. |
| 10.    | खराब क्ष- किरण फिल्म   | 25.00                           | प्र.किलो. |

महानगरपालिकेच्या दवाखाने / रुग्णालयातील निकामी भंगार साहीत्य व हायपोसोल्युशन वारंवार उपलब्ध होत असल्याने त्याची प्रत्यक्ष दवाखाने / रुग्णालयातून विक्री करून मनपास आर्थिक फायदा होणार आहे. त्यानुषंगाने मे. बालाजी ट्रेडर्स यांचे प्राप्त दर मा.

आयुक्त सो. यांनी दिनांक ३०/०७/२०१६ चे प्रस्तावान्वये स्विकृत केलेले आहेत. मनपाचे दवाखाने / रुग्णालयातील निकामी पुठे, काचेच्या बाटल्या, प्लास्टीक जार व लाखडी साहित्य तसेच निकामी हायपोसोल्युशन निविदेतील उच्चतम दराने मे. बालाजी ट्रेडर्स यांना दोन वर्षासाठी देण्यात येणा-या कामकाजाची अंदाजे एकत्रित किंमत रक्कम रुपये. ८,६२,५०२/- इतकी येत आहे. ही किंमत र.रु. ५००/- पेक्षा जास्त असल्याने त्या साहित्याची विक्री करणेस मान्यता देणेकामी मा. महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(नंदा विकास ताकवणे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/४४१/२०१६

दिनांक : २०/०८/२०१६

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.